

महाराष्ट्र विधानपरिषद

तिसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

गुरुवार, दिनांक २८ जुलै, २०१६ / श्रावण ६, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री | | |
| (३) वैद्यकीय शिक्षण मंत्री | | |
| (४) पर्यावरण मंत्री | | |
| (५) पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ४८

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेयो) येथे घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत

(१) * २१३९७ श्री.मितेश भांगडिया, प्रा.अनिल सोले : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेयो) येथे वैद्यकीय समन्वयक पदाकरीता घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे दिनांक १ जून, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पदाकरीता दिनांक १८ मे, २०१६ रोजी स्थानिक वृत्तपत्रातून जाहीरात देण्यात आली होती त्यामध्ये अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक २४ मे, २०१६ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अर्ज दाखल करण्याकरीता नमूद केलेली तारीख संपल्यानंतर दिनांक ३० मे, २०१६ रोजी दाखल अर्जधारकाचे नाव वैद्यकीय समन्वयक पदाकरीता पात्र व्यक्तित्वाचा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, वर्तमानपत्रातून जाहीर केलेली अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतरही अर्ज स्वीकारून त्या अर्जाला पात्र करणाऱ्यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) नाही.

(२) होय.

(३) नाही.

(४) व (५) सदर भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाला नसल्याने चौकशी करण्याचा अथवा कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

**हिवरा बु. (ता.खामगांव, जि.बुलढाणा) येथे पाणी पुरवठा
 योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत**

(२) * १९६१९ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक १६५८५ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिवरा बु. (ता.खामगांव, जि.बुलढाणा) येथे सन २००७-२००८ मध्ये पाणी पुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(२) असल्यास, हिवरा बु. (ता.खामगांव, जि.बुलढाणा) येथील योजनेतून थेट उपसा पध्दतीने वितरण व्यवस्थेद्वारे पाणी पुरवठा केव्हापासून केला जात आहे.

(३) असल्यास, या योजनेतून नळ जोडणी घेण्यासाठी प्रत्येकी रुपये १०००/- वसूल करण्यात आल्याबाबत चौकशी करण्यासाठी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, खामगाव तसेच उप अभियंता, पाणी पुरवठा, उपविभाग खामगाव यांचेमार्फत तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश केव्हा देण्यात आले व चौकशीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, उक्त चौकशीनुसार शासनाने दोषीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) चौकशी पूर्ण झाली आहे.

(२) हिवरा बु. (ता.खामगांव) जि.बुलढाणा योजनेतून थेट उपसा पध्दतीने वितरण व्यवस्थेद्वारे पाणी पुरवठा मार्च, २०१४ पासून सुरु करण्यात आला आहे.

(३) व (४) सदर योजनेसंदर्भात प्रशासकीय चौकशी करण्याबाबत गट विकास अधिकारी, खामगांव यांनी दिनांक ८ मार्च, २०१६ रोजी विस्तार अधिकारी (पंचायत) यांना आदेश दिले. तसेच योजनेच्या बांधकामात वापरलेल्या साहित्याची व निकृष्ट कामाची तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प., बुलढाणा यांनी त्यांचे दिनांक ०१/०१/२०१६ रोजी उपविभागीय अभियंता, खामगांव उपविभाग यांना दिले आहेत.

त्यानुसार, केलेल्या चौकशीनुसार, ग्राम आरोग्य, पाणीपुरवठा समितीने २३ ग्रामस्थांकडून प्रत्येकी रुपये १०००/- नळ कनेक्शन शुल्क घेतल्याचे आढळून आले आहे. तसेच तांत्रिक चौकशीमध्ये रुपये ५,९०,४३०/- चे कामाचे जास्त मूल्यांकन झाले आहे. मुल्यांकनाप्रमाणे समितीने काम करून देण्याच्या किंवा सदर वसुली करण्याबाबत सरपंच, ग्रामपंचायत, हिवरा बु. यांना कळविण्यात आले आहे. तसेच समिती काम करून देण्यास किंवा वसुली भरण्यास तयार नसल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद मार्फत ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. समितीने मुल्यांकनाप्रमाणे काम पूर्ण करण्याचे लेखी दिले असून, त्याप्रमाणे दिनांक २८/०६/२०१६ पासून काम सुरु केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात विशेषतः मुंबईतील विद्यार्थ्यांचे दफ्तर, शैक्षणिक साहित्य,
 गणवेश साहित्यांच्या किंमतीत वाढ झाल्याबाबत**

(३) * १९८४४ श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय
शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात विशेषतः मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांचे दफ्तर, शैक्षणिक साहित्य, गणवेश अशा बऱ्याच साहित्यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, गेल्या वर्षी ज्या गणवेशासाठी रुपये ५०० एवढा खर्च होता त्या गणवेशासाठी आता रुपये ८०० इतका खर्च होत असून शाळा व दुकानदार यांच्या संगनमताने पालकांना ठराविक दुकानदारांकडून गणवेश खरेदी करावे लागत असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, अशाप्रकारे शैक्षणिक साहित्य तसेच शाळांच्या मनमानीवर नियंत्रण ठेवण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या प्राधिकरणांच्या निवडणुका स्थगित केल्याबाबत

(४) * २३०३१ डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात नवा विद्यापीठ कायदा येणार म्हणून राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या प्राधिकरणांच्या निवडणुका स्थगित केल्या असल्यामुळे अभ्यासक्रम तयार करणाऱ्या अभ्यास मंडळाच्या नेमणुकाच झालेल्या नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अभ्यास मंडळाची प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे माहे मे, २०१६ संपूनदेखील अनेक विषयाचे अभ्यासक्रम तयार झालेले नाहीत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, विद्यापीठात अभ्यासक्रम नसल्यामुळे सन २०१४-१५ मध्ये प्रवेशित झालेल्या बीकॉम-फायनान्शियल मॅनेजमेंट, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, बीएमएस, बीएससी मायक्रोबायोलॉजी आदी सात-आठ विषयाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) नाही.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत

(५) * १९९०० श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील राईट टू एज्युकेशन (आरटीई) नुसार इयत्ता ६ वी ते ८ वी वरील सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी शिक्षक भारतीने केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने निर्णय घेतला आहे, सदरहू निर्णयाची अंमलबजावणी केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) व (३) शासन स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

राज्यात तंत्रशिक्षणातील अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त असल्याबाबत

(६) * १९७६३ अॅड.अनिल परब, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.रामराव वडकुते, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात तंत्रशिक्षणातील खालावलेली गुणवत्ता आणि बेसुमार वाढलेल्या अभियांत्रिकी पदवी आणि पदवीकेसोबतच पदव्युत्तर पदविकास अभ्यासक्रमाचे शिक्षण धोक्यात आल्याने तसेच अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त असल्याने येत्या शैक्षणिक वर्षात अनेक अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालये बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, राज्यातील तंत्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यादृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे.

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अंशतः खरे आहे.

उच्च शिक्षणामध्ये नव नवीन विविध स्वरूपाच्या अभ्यासक्रमांच्या संधी निर्माण होत असल्यामुळे अभियांत्रिकीच्या पारंपारिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे सकृतदर्शनी दिसून येते.

- (३) १) संस्थांकडून एआयसीटीईच्या विहित निकषांचे पालन करण्यात येत आहे किंवा कसे, याची तपासणी करण्यासाठी सर्व विद्यापिठांना कळविण्यात आले आहे.
 - २) त्याचप्रमाणे तंत्र शिक्षण दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत (TEQIP) सुधारणा करण्यासाठी अनेक संस्थांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.
 - ३) प्रचलित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतावाढ अथवा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी राष्ट्रीय मुल्यांकन संस्थेकडून (NBA) मुल्यांकन करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 - ४) तसेच शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ देण्यासाठी शैक्षणिक संस्थांना राष्ट्रीय मुल्यांकन संस्थेकडून (NBA) मुल्यांकन करून घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात सहावी इयत्तेच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याबाबत

(७) * २०४४७ श्री.माणिकराव ठाकरे, श्रीमती हुस्नबानू खलिफे, आर्कि.अनंत गाडगीळ, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात सहावी इयत्तेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या किंमती वाढल्या असून पूर्वी ११७ रुपयांपर्यंत मिळणाऱ्या पुस्तकांसाठी पालकांना यावर्षी रुपये २८०/- खर्च करावे लागणार असल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयानुसार दरवर्षी एका इयत्तेमध्ये बदल होत असतो, या वर्षीही सहावी इयत्तेमध्ये बदल होत आहे, परंतु या अभ्यासक्रम बदलाचा आर्थिक फटका पालकांना सहन करावा लागत असल्यामुळे बदलणाऱ्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांच्या किंमती आवाक्यात ठेवण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) यापूर्वी सन २००८ मध्ये इयत्ता ६ वीच्या पाठ्यपुस्तकांच्या किंमती निश्चित केलेल्या होत्या. त्यानंतर या किंमतीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. या वर्षी इयत्ता ६ वीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून पाठ्यपुस्तकातील पानांचा आकार वाढवून छपाईमध्ये बदल करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीसाठी लागणाऱ्या खर्चामध्ये वाढ झाली आहे. सदर बाबींमुळे पाठ्यपुस्तकांच्या किंमती वाढल्या आहेत. तथापि, किंमती वाजवी राहतील याबाबत दक्षता घेण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया अॅक्टच्या (एमसीआय)
मार्गदर्शक तत्वानुसार डॉक्टरांना कमिशन देण्याबाबत**

(८) * १९६०८ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया अॅक्टच्या (एमसीआय) मार्गदर्शक तत्वानुसार डॉक्टरांना कमिशन देण्यास अथवा एखाद्या चाचणीवर सूट देण्यास बंदी आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी लिमिटेड कंपनी एमसीआयच्या कार्यक्षेत्र येत नसल्याने या कंपनी डॉक्टरांना खुलेआम कमिशनचे आमिष देत आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, खाजगी लिमिटेड कंपनीकडून कमिशन मिळत असल्याने डॉक्टर गोरगरीब रुग्णांना गरज नसतांना चाचण्या करण्यास भाग पाडत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त कंपनी व डॉक्टरांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) होय.

(२) अंशतः खरे.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे एक तक्रार प्राप्त आहे. परिषदेने त्यांचेविरुद्ध दोषारोप तयार करून सुनावणीची प्रक्रिया सुरु केली असता सदर

कंपनीने परिषदेच्या निर्णयाविरुद्ध याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. सदर याचिका सुनावणीकरिता आली असता परिषदेच्या सुनावणीस स्थगिती दिली असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंपळगांव सराई (जि.बुलढाणा) या गावासाठी महाजल
 योजनेचे काम अपूर्ण असल्याबाबत**

(९) * २२२५६ श्री.सुभाष झांबड, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलढाणा जिल्हयातील पिंपळगांव सराई या गावासाठी शासनाकडून महाजल योजनेतर्गत १ कोटी ५७ लाख रुपये निधी पुरविण्यात आला होता, परंतु महाजल योजनेचे काम पूर्ण झालेले नसल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी होत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने या कामात दिरंगाई करणाऱ्या संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) सदर तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अभियंता, जि.प.ग्रा.पा.पु.उपविभाग, मोताळा यांचेमार्फत दिनांक ११/७/२०१६ च्या पत्रान्वये अध्यक्ष/सचिव, ग्राम आरोग्य पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, पिंपळगांव सराई, यांचेकडून खुलासा मागविण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण
 आहार पुरवण्यासाठी इस्काँन या संस्थेला ना नफा ना तोटा
 या तत्वावर परवानगी देण्याबाबत**

(१०) * २१५२९ श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पुरवण्यासाठी इस्काँन या संस्थेला ना नफा ना तोटा या तत्वावर परवानगी देण्याबाबत इस्काँन या संस्थेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी नागपूर विभागाच्या लोकप्रतिनिधींनी दिनांक १७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास शासनास पत्र लिहून संस्थेच्या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी केली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे आहे.

- (३) शासनाने केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे तयार आहाराचा पुरवठा करण्यासाठी स्वारस्याची अभिव्यक्ती अर्ज प्रक्रिया राबवून नागपूर महानगरपालिकेसह इतर नागरी भागात संस्थांची निवड केलेली आहे. ज्या ठिकाणी अद्याप संस्थांची निवड झालेली नाही, त्या ठिकाणी उद्योग विभागाच्या दि. ३०/१०/२०१५ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार निविदा प्रक्रिया राबवून संस्थांची निवड करणे आवश्यक आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

जालना जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना प्रलंबित असल्याबाबत

(११) * २१०७८ श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.रामराव वडकुते, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये, श्री.नरेंद्र पाटील, श्री.आनंद ठाकूर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेकरिता शासनाकडून रुपये साडेपाच कोटी इतका निधी जालना जिल्हा परिषदेला न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील २०० ग्रामीण पाणीपुरवठा योजना २ वर्षांपासून प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा परिषद जालना यांनीसुध्दा शासनाकडे वारंवार पाठपुरावा तसेच लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधूनही शासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जिल्हा परिषदेला निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) हे खरे आहे.

(२) व (३) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जालना जिल्हा परिषदेस सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रुपये २१.६७७३ कोटी एवढा निधी तसेच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात आतापर्यंत रुपये १७.३५६१ कोटी इतका निधी शासनामार्फत वितरीत करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मालाड, मुंबई येथील सेंट जोसेफ शाळा प्रशासनाने शिक्षणाचा
अधिकार कायदयानुसार प्रवेश न दिल्याबाबत**

(१२) * २०७९५ श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.प्रकाश गजभिये, श्री.रामराव वडकुते, श्री.सुनिल तटकरे, अॅड.राहुल नार्वेकर, श्री.आनंद ठाकूर, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालाड, मुंबई येथील सेंट जोसेफ शाळेमध्ये शिक्षणाचा अधिकार कायदयानुसार प्रवेश मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या ५० विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने नकार दिल्याने पालकांनी माहे एप्रिल, २०१६ च्या शेवटच्या सप्ताहात निदर्शने केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार ऑनलाईन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) सदर शाळा व्यवस्थापनाने इयत्ता १ ली मध्ये ५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले असून नर्सरीमध्ये ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिले आहे. दुसऱ्या फेरीमध्ये ५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

घाटी रुग्णालय (जि.औरंगाबाद) येथील मनोरुग्णालयातील
आंतररुग्ण विभाग बंद असल्याबाबत

(१३) * २२१८२ श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले : तारांकित प्रश्न क्रमांक ११८१७ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) घाटी रुग्णालय (जि.औरंगाबाद) येथील मनोरुग्णालयातील आंतररुग्ण विभाग, मनोविकृती विभाग व स्किझोफ्रेनिया विभाग दोन वर्षांपासून बंद असल्याने रुग्णांना पूर्णक्षमतेने आरोग्य सुविधा मिळत नाहीत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आंतररुग्ण विभाग बंद ठेवण्याची कारणे काय आहेत, तसेच घाटी रुग्णालयातील डायलिसिस यंत्रेही देखभाल दुरुस्ती अभावी बंद झाली आहेत व औषध पुरवठादाराचे रुपये ४ कोटी थकल्याने त्याने औषध पुरवठा बंद केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, रुग्णांना आरोग्य सेवा देण्यास रुग्णालयातील प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे सदर रुग्णालयाचे विभाग सुरु करून रुग्णांना पूर्णक्षमतेने आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) नाही. तथापि, मनोविकृतीशास्त्र विभागाच्या वॉर्डच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने आंतररुग्णांची पर्यायी व्यवस्था औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या आंतररुग्ण कक्षात करण्यात आली आहे.

(२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर
कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबत**

(१४) * १९८३५ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १५९१६ ला दिनांक २९ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक १३ फेब्रुवारी, २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या अनुदानित शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याबाबतच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, सदरहु कार्यवाही केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२) वित्त विभागाच्या मान्यतेच्या अनुषंगाने सदर फरकाची रक्कम अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून संबंधित कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतनश्रेणीतील वेतन फरकाची थकबाकी अदा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात सुब्रम्हण्यम समितीने केलेल्या शिफारशीबाबत

(१५) * २०८७९ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) प्राथमिक ते उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत कोणतीही परीक्षा न देता वरच्या इयत्तेत ढकलण्याची पध्दत चुकीची असून ही पध्दत बंद करून पाचवीपासूनच परीक्षा घ्याव्यात, विद्यार्थी एकाच इयत्तेत तीन वेळा नापास झाल्यावर त्याला शाळेतून काढून टाकण्याची शिफारस नवीन शैक्षणिक धोरण ठरविण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या सुब्रम्हण्यम समितीने केल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नवीन शैक्षणिक धोरणासाठी शिफारस करण्यात आलेल्या सुब्रम्हण्यम समितीच्या शिफारसीबाबत अंमलबजावणी करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) नवीन शैक्षणिक धोरणाबाबतचा प्रस्तावित मसुदा केंद्र शासनाने संकेतस्थळावर उपलब्ध केला असून यासंदर्भात सूचना व हरकती जनतेकडून मागविण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बीड जिल्ह्यातील टॅकर गैरव्यवहाराची चौकशी करणेबाबत

(१६) * २२६०७ श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक १७४३६ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीड जिल्ह्यातील टॅकर गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल दिनांक २७ जानेवारी, २०१६ रोजी शासनास सादर केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चौकशी समितीने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर प्रकरणी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये कळविले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कंत्राटदारास सन २०१५-१६ मध्ये अदा करण्यात आलेल्या देयकाची तपासणी पूर्ण झाली आहे काय, शासन निर्णयाप्रमाणे पाणीपुरवठा व प्रत्यक्ष देयके यांचा ताळमेळ या तपासणीमध्ये लावण्यात आलेला आहे काय,

(४) असल्यास, दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) व (२) हे खरे आहे.

(३) बीड जिल्ह्यात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात खाजगी टॅकरने पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदारास अदा करण्यात आलेल्या देयकांची तपासणी मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्याकडून करण्यात आली आहे.

गावांची लोकसंख्या विचारात घेऊनच टॅकरद्वारे योग्य क्षमतेने पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष ज्या क्षमतेने टॅकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे त्याच क्षमतेची टॅकरची देयके गटविकास अधिकारी यांनी पारित केलेली आहेत.

सक्षम प्राधिकारी यांनी ठरवून दिलेली पाण्याची क्षमता व ठेकेदाराकडून करण्यात आलेला पाणी पुरवठा याबाबतच्या देयकाची तपासणी करण्यात आलेली असून तपासणी अहवालातील नोंदविलेल्या आक्षेपानुसार कार्यवाही करून देयके पारित करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी, बीड यांनी केलेल्या आहेत.

(४) सन २०१५-१६ या वर्षात ठेकेदारास अदा करण्यात आलेल्या देयकांच्या तपासणी संदर्भात विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचे चौकशी पथकाचे चौकशी अहवालानुसार दोषी आढळून आलेल्या अधिका-यांना नोटीस देण्यात आल्या. त्यापैकी तत्कालीन तहसिलदार गेवराई यांचेविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचेकडे सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर तत्कालीन गटविकास अधिकारी, पंचायत समिती गेवराई यांच्याविरुद्ध विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

**नांदेड येथील शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरला
रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याबाबत**

(१७) * २०५११ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर :

सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथील शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचे दिनांक २९ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रुग्णांच्या नातेवाईकांकडून सतत होणाऱ्या हल्ल्यांना वैतागलेल्या निवासी डॉक्टर संघटनेने मा.मुख्यमंत्री महोदयाकडे शस्त्रपरवाना देण्याची व डॉक्टर संरक्षण कायद्यात दुरुस्ती करून हल्लेखोरांना ८ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतुद करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) मारहाण करणाऱ्या आरोपीस पोलीसांमार्फत तात्काळ अटक करण्यात आली असून गुरनं १४८/१६ कलम ३५३ भादंवि व महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम, २००० कलम ३ व ४ नुसार कार्यवाही करून त्याबाबत दोषारोपपत्र मा.न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन (सीपीएस) संस्थेत
 गैरव्यवहार झाल्याबाबत**

(१८) * २०८०० श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदव्युत्तर पदविका शिक्षण मिळावे यासाठी “ना नफा ना तोटा” तत्वावर सुरु झालेल्या कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन (सीपीएस) संस्थेची उलाढाल वर्षाला ५०० कोटी रुपयांच्या जवळपास असून संस्थेत फार मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार होत असून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच, उपरोक्त संस्थेतील अनियमितता व गैरव्यवहारासंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएससी) शासनाकडे तक्रार केलेली असून सामाजिक कार्यकर्ते श्री.केतन तिरोडकर यांनी सुमारे सहा महिन्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आलेले आहे व तदनुसार कोणती कारवाई केली करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) सीपीएस संस्थेसंदर्भात अनियमितता व गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

(२) होय, हे खरे आहे.

(३) धर्मादाय आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयातील निरीक्षकांमार्फत चौकशीची कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात
राहणाऱ्या विद्यार्थीनी असुरक्षित असल्याबाबत**

(१९) * २१३३३ प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया, श्री.नागो गाणार : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) येथील वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीना असामाजिक तत्वाकडून रात्रौ त्रास देत असल्याने विद्यार्थीनी असुरक्षित असल्याचे दिनांक २४ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना याबाबत संबंधित वैद्यकीय अधिष्ठाता यांचेकडे लेखी तक्रारी केली हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी करून मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय कार्यवाही केली वा करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) अशी बाब दिनांक २४ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आलेली नाही. तथापि, दिनांक २ जून, २०१६ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील विद्यार्थीनींच्या वसतिगृहाच्या आवारातील दुचाकी वाहने जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, मुलींच्या वसतिगृहात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे, कंपाऊंड वॉलचे बांधकाम करणे आणि रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार सायंकाळी ६.३० वाजता बंद करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील शाळा डिजीटल करण्याबाबत

(२०) * २०६२२ श्री.अमरिशभाई पटेल, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे, श्रीमती हुस्नबानू खलिफे : तारांकित प्रश्न क्रमांक १४९६८ ला दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील शाळांमध्ये फळा आणि खडूविना डिजीटल स्कूलची संकल्पना राबविण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील शाळा डिजीटल करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून त्याची कार्यवाही करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील आदिवासी, दुर्गम ग्रामीण भागातील शाळांना डिजीटल शाळासाठी असणारी आवश्यक ती साधनसामुग्री पुरविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) दिनांक २२ जून, २०१५ च्या शासन निर्णयान्वये डिजीटल शाळेची संकल्पना राबविण्यात येत आहे.

(२) व (३) सन २०१५-१६ करीता राज्यातील १६८३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये interactive classroom स्थापन करण्याकरता केंद्र शासनाकडून रुपये १४४५.४० लक्ष मंजूर तरतूदीच्या अनुषंगाने ई निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव ई निविदा प्रक्रिया सन २०१५-१६ मध्ये पूर्ण होऊ न शकल्याने सदर प्रक्रिया सन २०१६-१७ मध्ये करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात तीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत

(२१) * २०२३३ श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.किरण पावसकर, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, श्री.रामराव वडकुते, श्री.आनंद ठाकूर, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.सुनिल तटकरे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील नागरीकांना सुपर स्पेशालिटी दर्जाचे उपचार मिळावेत यासाठी मुंबईसह अन्य जिल्ह्यात तीन वैद्यकीय महाविद्यालये खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्वातून उभारण्याचा निर्णय शासनाने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ही वैद्यकीय महाविद्यालये कोणकोणत्या शहराच्या तसेच जिल्ह्यांच्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे, याबाबत किती खाजगी संस्थानी सहभाग घेण्याचा निर्णय शासनाला कळविला आहे,

(३) असल्यास, त्याचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे ?

श्री. गिरीष महाजन : (१) नाही, अद्याप धोरण निश्चित झालेले नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

शिधा वस्तुचे वाटप करण्यासाठी पॉईंट ऑफ सेल
हे उपकरण स्थापित करण्याबाबत

(२२) * २३१६३ श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्णत संगणकीकरण करण्यात येत असून त्याअंतर्गत रेशन दुकानामध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पध्दतीने ओळख पटवून शिधा वस्तुचे वाटप करण्यासाठी पॉईंट ऑफ सेल हे उपकरण स्थापित करण्यास राज्यमंत्रीमंडळाने मान्यता दिली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निर्णय अंमलात आणण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) रास्तभाव दुकानांत पॉईंट ऑफ सेल उपकरण स्थापित करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय दिनांक १८ मे, २०१६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

(२) पॉईंट ऑफ सेल उपकरणे रास्तभाव दुकानांत स्थापित करण्यासाठी आरएफपी (Request for proposal) तयार करण्यात आली असून ती दिनांक १८ जुलै, २०१६ रोजी mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील इंजिनीअरिंग कॉलेज प्रशासनाकडून मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञपत्रात खोटी माहिती दिल्याबाबत

(२३) * २०१६८ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे : तारांकित प्रश्न क्रमांक १४७४० ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील इंजिनीअरिंग कॉलेज प्रशासनाकडून मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी सुमारे २६ इंजिनीअरींग कॉलेजांची विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार अखिल भारतीय तांत्रिक शिक्षा परिषदेने (एआयसीटीई) या सर्व महाविद्यालयांची चौकशी सुरु केली असल्याचे माहे मार्च, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या चौकशी समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय, त्यानुसार या महाविद्यालयांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली ही केंद्र शासनाच्या अखत्यारितील शिखर संस्था आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांची तपासणी करणे हा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या नियमित कार्यपध्दतीचा भाग आहे. त्यानुसार परिषदेकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते व परिषदेकडून या संदर्भात राज्य शासनास अहवाल सादर केला जात नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही

राज्यात डाळीचे भाव वाढीस लागल्याने केंद्र शासनाने राज्यांना
साठेबाजारांविरोधात कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशाबाबत

(२४) * २०१२१ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.चंद्रकांत रघुवंशी, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.आनंदराव पाटील, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जनतेच्या आहारात अत्यावश्यक असलेल्या डाळींच्या किंमती सन २०१५ मध्ये रूपये २०० ते २२५ झाले होते त्याचप्रमाणे सध्या डाळीचे भाव २०० रुपयांच्या वर गेल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांना डाळीचे साठेबाजी करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान दिले आहेत, हे खरे आहे काय

(२) तसेच, केंद्र शासनाने डाळीचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या असून राज्य शासनाला डाळीची मागणी नोंदविण्यास सांगितले आहे, हे ही खरे आहे काय

(३) असल्यास, राज्यात तूरडाळ, मसूरडाळ, चनाडाळ, उडीदडाळ आदींची प्रत्यक्षात किती टनाची आवश्यकता आहे व राज्य शासनाने केंद्र शासनाच्या सुचनेनुसार प्रत्यक्षात किती टन डाळीची नोंदणी केली आहे व केंद्र शासनाकडून त्यापैकी किती टन डाळीचा पुरवठा करण्यात आलेला आहे,

(४) असल्यास, केंद्र शासनाने डाळीच्या साठेबाजी विरोधात कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने डाळीच्या किती साठेबाजीविरोधात आजमितीस कारवाई केली तसेच किती डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे ?

श्री. गिरीश बापट : (१) अंशतः खरे आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेस अनुसरून, राज्यात डाळीचे दर नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर त्यांच्या जिल्ह्यातील सर्व संबंधित किरकोळ व घाऊक व्यापारी तसेच आयातदार यांच्या नियमितपणे बैठका घेऊन, आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत साठा निर्बंधाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत राज्य शासनाच्या दि.१६.०४.२०१६ व दि.२०.०६.२०१६ च्या पत्रान्वये सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.

(२) व (३) राज्याची आवश्यकता विचारात घेऊन, नाफेड व एफसीआयने राज्यात बफर स्टॉक केलेला २१,११६.७८५ मे.टन तूरीचा साठा राज्याला प्राधान्याने उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनास दिनांक १८/०४/२०१६ च्या शासन पत्रान्वये विनंती करण्यात आली आहे.

तसेच केंद्र शासनाने आयात केलेली २८,०३८ मे.टन तूरडाळ उपलब्ध करून देण्याबाबत दिनांक ०५/०५/२०१६ च्या शासन पत्रान्वये केंद्र शासनास विनंती करण्यात आली आहे.

त्याप्रमाणे केंद्र शासनाने कळविल्यानुसार, राज्य शासन केंद्र शासनाकडून ७७६.८१३ मे.टन तूरीची खरेदी करणार असून, त्या तूरीची भरडाई करून प्राप्त होणारी तूरडाळ कमाल रुपये १२०/- प्रतिकिलो या दराने बृहन्मुंबई, पुणे व औरंगाबाद या ठिकाणी खुल्या बाजारात वितरीत करण्याबाबत दिनांक ०८/०७/२०१६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

(४) राज्य शासनाने दिनांक १९.१०.२०१५ च्या पत्रान्वये डाळी, खाद्यतेल व खाद्यतेलबिया या जीवनावश्यक वस्तूवर दिनांक ३०/०९/२०१६ पर्यंत साठा निर्बंध लागू केले आहेत. त्यास अनुसरून, क्षेत्रिय कार्यालयांकडून कार्यवाही करण्यात येऊन, ६३८ आस्थापनाधारकांवर/व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच २२,०२८.१८ मे.टन तूर, ८५६.८६७५ मे.टन तूरडाळ व ६०,६७१.३८४५ मे.टन इतर डाळींचा साठा जप्त करण्यात आला.

**सागरी नियमन क्षेत्र (सी.आर.झेड) कायद्याचे उल्लंघन
करणान्यांवर कारवाई करण्याबाबत**

(२५) * २१८४५ श्री.धनंजय मुंडे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १८४७९ ला दिनांक १५ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सागरी नियमन क्षेत्र (सी.आर.झेड) कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मा.पर्यावरण मंत्री यांनी जिल्हाधिकारी, रायगड यांना माहे मार्च-२०१६ मध्ये वा त्या दरम्यान दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अलिबाग तालुक्यातील १४५ व मुरुड तालुक्यातील १४१ यापैकी सी.आर.झेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या फक्त १५६ बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरची कारवाई करताना नविन सर्वेक्षण करून कारवाई करणे अपेक्षित असताना सन २०१०-११ मधील यादीच प्रसिध्द करून त्या आधारे कारवाई करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास सन २०१०-११ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्यासाठीच संबंधित अधिकाऱ्यांनी या बांधकामधारकांशी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांनी आर्थिक व्यवहारामुळेच संगनमत करून जुन्याच माहितीद्वारे कारवाई केली, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, संबंधित प्रकरणी अधिकाऱ्यांची चौकशी करून कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, अलिबाग व मुरुड तालुक्यांतील एकूण १६१ बांधकामधारकांवर गुन्हे दाखल करण्यांत आले आहेत.

(३) हे खरे नाही.

(४) हे खरे नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन
राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्याबाबत**

(२६) * २०२८९ श्री.रामनाथ मोते, श्री.विजय ऊर्फ भाई गिरकर :

सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन व भत्याचे प्रदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याचे आदेश शासनाने दिनांक २९ मे, १९७३ रोजी निर्गमित केले आहे, हे खरे आहे काय,

(२) दिनांक २९ ऑगस्ट, २००५ च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय कर्मचा-यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला असून १४ बँकाशी करार केला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित संस्थांमधील सर्व शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्याचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागाने दिनांक ५ ऑक्टोबर, २०११ रोजी निर्गमित केला आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, मुंबईसह अन्य कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये खाजगी अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत अदा केले जात आहे,
- (५) राज्यातील सर्व खाजगी अनुदानित संस्थांमधील शिक्षक-शिक्षकेतरांचे वेतन व भत्ते राष्ट्रीयकृत बँकेमार्फत न करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३) होय, हे खरे आहे.

- (४) राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यातील बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम), धुळे, नंदुरबार, जालना, बीड, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा व बुलढाणा या जिल्ह्यातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान हे राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जात आहेत.
- (५) अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शासन निर्णयातील अटी व शर्तीची पूर्तता योग्यरित्या करित असल्याने व कर्मचाऱ्यांचे वेतन होण्यासंदर्भात चांगली सेवा देत असल्याने तसेच कोअर बँकींग सेवा देत असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वेतन अदा करण्यात येत आहे.

**चंद्रकांत पाटकर (ता.कल्याण, जि.ठाणे) डोंबिवली येथील
शाळेने शैक्षणिक शुल्कात वाढ केल्याबाबत**

(२७) * १९८३३ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रकांत पाटकर (ता.कल्याण, जि.ठाणे) डोंबिवली येथील शाळेने शाळेच्या प्रवेश फॉर्मवर १५ टक्के शुल्क वाढीसंदर्भात लिहिणे व त्याप्रमाणे फी वसूल करणे अशी नियमबाह्य पद्धत अवलंबिल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व सदर शाळेची मान्यता रद्द करणेबाबत किंवा शाळेची शुल्क पूर्ववत करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२) या प्रकरणी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील तरतुदीनुसार शुल्क वाढीबाबत सुनावणी घेऊन कार्यवाही करणेबाबतचे निर्देश संबंधित शाळेला देण्यात आले आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

दादर (मुंबई) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळेतील (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक शुल्कात केलेली वाढ

(२८) * १९८०५ श्री.किरण पावसकर, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्रीमती विद्या चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर (मुंबई) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी संचलित पद्माकर ढमढेरे प्राथमिक शाळेतील (इंग्रजी माध्यम) शैक्षणिक शुल्क वाढ करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने शुल्क वाढ रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) याबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ मधील तरतुदींचे पालन झाल्याने दिसत नसल्याने सदर शाळेचे प्रकरण विभागीय शुल्क नियामक समितीकडे निर्णयासाठी पाठविण्यात आले असून समितीकडून पुढील आदेश प्राप्त झाल्यावर त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या क्रिडापटूंना आर्थिक मदत देण्याबाबत
(२९) * २१७९० श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.अनिल भोसले,
अॅड.जयदेव गायकवाड : तारांकित प्रश्न क्रमांक ३३६१ ला दिनांक १२ मार्च,
२०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केरळ येथे ३५ वी राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा दिनांक ३० जानेवारी, २०१५ ते
१४ फेब्रुवारी, २०१५ च्या दरम्यान पार पडल्यापासून या स्पर्धेत खेळाडूंनी विविध
क्रिडा प्रकारात १२३ सुवर्ण, रौप्य व कांस्य पदे जिंकून चांगली कामगिरी केली, हे
खरे आहे काय,
- (२) असल्यास, राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या क्रिडापटूंना शासनाकडून
मिळणारी आर्थिक मदत मिळणेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनने
दिनांक २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी शासनाकडे ०३ कोटी ७९ लक्ष रुपयांचा प्रस्ताव
दिला, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर क्रिडापटूंना मदत मिळालेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने मदत देण्यासाठी कोणती कार्यवाही
केली वा करण्यात येत आहे, सदरहू मदत केव्हापर्यंत मिळणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२), (३) व (४) होय, राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या
खेळाडूंना व त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देवून गौरविण्याच्या दृष्टीने
धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.

मुंबईतील सेंट जॉर्जस रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा नसल्याबाबत

(३०) * २१२१६ श्री.जनार्दन चांदूरकर, श्री.संजय दत्त : सन्माननीय
वैद्यकीय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील सेंट जॉर्जस या शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा
नसल्याने असंख्य रुग्णांचे हाल होत असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या
दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय
आढळून आले, त्यानुसार सेंट जॉर्जस शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन मिशन
सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (१) हे अंशतः खरे आहे.

सेंट जॉर्जस रूग्णालयामध्ये सिटी स्कॅन यंत्र नाही. तथापि रूग्णांचे हाल होतात, ही बाब खरी नाही.

(२) चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

सेंट जॉर्जस रूग्णालयात सिटी स्कॅन यंत्र खरेदी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनुदान मंजूर झाले आहे. त्याअनुषंगाने यंत्र खरेदीचा व त्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याबाबतची कार्यवाही संस्थास्तरावर सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शासन सेवेत थेट नियुक्ती दिलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबत

(३१) * १९६६९ अॅड.निरंजन डावखरे : तारांकित प्रश्न क्रमांक १३९२२ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय क्रीडा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासन सेवेत थेट नियुक्ती दिलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंची ४५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना विभागीय परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून सुट देण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या ६ वर्षांपासून शासनस्तरावर प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच शासन निर्णय दिनांक ११ मे, १९८९ व दिनांक २७ फेब्रुवारी, २००४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करून अॅथलेटिक्स प्रमाणेच टेबलटेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, पॉवर लिफ्टिंग, जलतरण त्यात टेनिस, वेटलिफ्टिंग व गिर्यारोहण या खेळांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात तसेच देशी सांघीक खेळात पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना वेतनवाढ लागू करणे, सेवेत आरक्षण सुविधा व इतर सोईसुविधा पुरविणे, शिव छत्रपती पुरस्कार नियमावलीत बदल करणे, रेल्वे व बँकांच्या धर्तीवर राज्यस्तरीय खेळाडूंसाठी बोर्ड स्थापन करणे, तसेच खेळाच्या सरावासाठी १० दिवसांऐवजी ३० दिवसांची सवलत इत्यादीबाबतच्या मागण्यासंदर्भात विचाराधीन असलेल्या प्रकरणी शासनाने निर्णय घेतला आहे काय,

(३) असल्यास, सदर निर्णय केव्हा घेण्यात आला व सदर निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे.

(२), (३) व (४) अॅथलेटिक्स प्रमाणे अन्य खेळाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी वेतनवाढ देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरु आहे. शासन निर्णय दिनांक १ जुलै, २०१६ अन्वये राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात सेवेसाठी ५ टक्के आरक्षणाबाबत सर्वसमावेशक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच शिवछत्रपती पुरस्कार नियमावलीत बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. रेल्वे व बँकांच्या धर्तीवर राज्यस्तरीय खेळाडूसाठी बोर्ड स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन नाही. अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या खेळात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी स्पर्धापूर्व सरावाकरिता सवलत देण्याबाबतचा निर्णय दिनांक २३.०९.२०१५ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे.

**राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पुरातन असलेली
वाकाटक कालीन अमूल्य नाणी गहाळ झाल्याबाबत**

(३२) * २१४१८ श्री.मितेश भांगडिया, प्रा.अनिल सोले, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.नागो गाणार : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पुरातन असलेली वाकाटक कालीन अमूल्य नाणी गहाळ झाल्या प्रकरणी कारवाई प्रलंबित असल्याचे दिनांक २ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वाकाटक कालीन नाणी गहाळ झाल्याबाबतचा अहवाल तत्कालिन विभाग प्रमुखांनी दिनांक १५ जुलै, २०१४ रोजी वा त्यासुमारास प्रभारी कुलगुरूकडे सादर केलेला असून तत्कालीन प्रभारी कुलगुरुंनी सदर अहवालावर कोणतीही कार्यवाही केली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, वाकाटक कालीन पुरातन नाणी गहाळ प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) दिनांक १०/०५/२०१६ रोजी विभागप्रमुखांनी पुरातन नाणी गहाळ झाली असल्याबाबतचा अहवाल कुलगुरुंना सादर केला होता. प्रस्तुत प्रकरणी विद्यापीठाकडून दिनांक १९/०५/२०१६ रोजी अंबाझरी पोलीस स्टेशन, नागपूर येथे तक्रार दाखल केली असून पोलीस तपास चालू आहे.

रोहा (जि.रायगड) तालुक्यातील धाटाव औद्योगिक विकास महामंडळात एका खत निर्मिती करणाऱ्या कंपनीतून विषारी वायूची गळती झाल्याबाबत

(३३) * १९६३१ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रोहा (जि.रायगड) तालुक्यातील धाटाव औद्योगिक विकास महामंडळात दिनांक ३१ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास रात्री एका खत निर्मिती करणाऱ्या कंपनीतून विषारी वायूची गळती झाली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, धाटाव, मोरे वसाहत, जैनवाडी, किल्ला या परिसरात धुक्यासारखा पांढरा विषारी वायूचा ढग हवेत पसरला होता, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, विषारीवायूमुळे परिसरातील नागरिकांना श्वासोच्छ्वासाचा त्रास, घशामध्ये खवखव व कडवटपणा जाणवू लागले होते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती चौकशी केली वा करण्यात येत आहे ?

श्री. रामदास कदम : (१), (२) व (३) हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अल्पसंख्याक संस्थांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(३४) * १९९९५ श्री.कपिल पाटील : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संविधानिक तरतुदींच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालय आणि मा. सर्वोच्च न्यायालय यांनी यापूर्वी दिलेल्या निकालाची पायमल्ली करून शिक्षण विभागाने अल्पसंख्याक संस्थामधील कनिष्ठ महाविद्यालयातील पदांना मान्यता न दिल्याने मुंबई विभागातील १२०० पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत मा.मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर झालेल्या कार्यवाहीचे स्वरूप काय आहे,

(३) तसेच मागील साडेतीन वर्षात अशा रिक्त पदांवर संस्थांनी नियुक्त केलेल्या शिक्षकांना नियमित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत नाही ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) याबाबत कोणतेही आदेश मा.मुख्यमंत्री यांचेकडून प्राप्त झालेले नाही.

(३) संविधानिक तरतूदीच्या अनुषंगाने अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती/मान्यता/समायोजन करण्याबाबत दिनांक १३/७/२०१६ च्या शासन निर्णयान्वये कार्यवाही करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.

अंध विद्यार्थ्यांच्या ११ वीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेबाबत

(३५) * २२०९७ अॅड.अनिल परब : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अपंग विद्यार्थ्यांना ३ टक्के आरक्षण असते, त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना सोईच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अंध विद्यार्थ्यांकरिता असलेले विशेष टॉकींग सॉफ्टवेअर असलेले संगणक काही हाताच्या बोटार मोजण्याइतक्याच महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अंध विद्यार्थ्यांना एडेड अथवा बिन एडेड कॉलेजमधून सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे काय,

(४) तसेच, अंध विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन प्रवेश उपलब्ध करावा, टक्क्याची मर्यादा शिथिल करावी आदीबाबतही शासनस्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे काय,

(५) असल्यास, यावर अंमलबजावणी केव्हापर्यंत होणे अपेक्षित आहे, नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे आहे.

- (३) याबाबतचा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही.
 (४) अंध विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश त्यांच्या शाळा स्तरावरून करण्याकरीता सर्व आवश्यक सहाय्य व सुविधा तसेच मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येते.
 (५) प्रश्न उद्भवत नाही.

सर्व शिक्षा अभियानांसाठी देण्यात आलेला निधी अखर्चित राहिल्याबाबत

(३६) * २०४५० श्री.माणिकराव ठाकरे, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर श्री.अमरिशभाई पटेल : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सर्व शिक्षा अभियानांसाठी सन २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षाकरीता केंद्र शासनाकडून आलेला २३० कोटीचा निधी खर्च करण्यात आला नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडूनच मिळालेल्या माहितीनुसार यातील ७१ कोटी ११ लाख रुपये म्हणजेच ७१.५४ टक्के इतकाच निधी माहे जानेवारी, २०१६ पर्यंत खर्च झाला असून किमान २३० कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला नसल्यामुळे यंदा केंद्र शासन या अखर्चित निधीमुळे राज्याला देण्यात येणाऱ्या निधीत प्रचंड मोठ्या प्रमाणात कपात करणार असल्याने शाळांच्या विकासांवर परिणाम होणार आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, सदरहू निधी अखर्चित रहाण्याची कारणे काय आहेत व त्यास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तसेच सर्व शिक्षा अभियानांसाठी देण्यात येणाऱ्या निधीत कपात करू नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कासारवडवली (जि.ठाणे) येथील एमबीसी पार्क केंद्रावर कागदपत्रे
तपासणीचे काम संधगतीने सुरु असल्याबाबत**

(३७) * २२५११ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कासारवडवली (जि.ठाणे) येथील एमबीसी पार्क केंद्रावर ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर आणि खोपोली आदी भागातून आलेल्या कायदा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परिक्षेकरिता लागणाऱ्या प्रवेशपत्रासह कागदपत्रांच्या तपासणीचे काम संधगतीने केल्यामुळे परिक्षेपासून वंचित रहावे लागल्याचे माहे जून, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कागदपत्रांची तपासणी संधगतीने केल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संधगतीने काम करणाऱ्या उक्त केंद्र अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच कर्मचाऱ्यांवर शासनाने कारवाई करण्याबाबत तसेच कायदा अभ्यासक्रमाच्या सीईटी परिक्षेकरिता आलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये याकरिता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील समायोजित
शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्याबाबत**

(३८) * २१५४९ श्री.नागो गाणार, प्रा.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.गिरीशचंद्र व्यास, श्री.मितेश भांगडिया : तारांकित प्रश्न क्रमांक ११०७५ ला दिनांक १४ डिसेंबर, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील समायोजित शिक्षकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याबाबत नागपूर विभागाच्या जनप्रतिनिधींनी तसेच संघटनेने दिनांक २ जून, २०१५ रोजी व तत्पूर्वी याबाबत विनंती केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय,

(२) याबाबत माझ्या स्तरावर दिनांक १४.०७.२०१६ रोजी बैठक घेऊन आढावा घेतला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

शिक्षक पात्रता (टी.ई.टी.) परिक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याबाबत

(३९) * १९८५४ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक १६२२८ ला दिनांक २९ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परिक्षेची पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येवून चौकशीसाठी प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ह्या पेपरफुटी प्रकरणी शासनाने चौकशी पूर्ण केली आहे काय, त्यात काय निष्पन्न झाले,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत तसेच असे प्रकार पुनः उद्भवू नयेत, म्हणून कोणते धोरण निश्चित करण्यात आले वा येत आहे,

(४) नसल्यास, ती केव्हापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

(२), (३) व (४) याबाबत गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून अद्याप सुरु आहे.

पेपर फुटीसारखे प्रकार पुनः उद्भवू नयेत, म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस देण्यात आलेल्या आहेत.

भोकर (जि.नांदेड) तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याबाबत

(४०) * २२३४३ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोकर (जि.नांदेड) तालुक्यात ८५ गावे व वाडीतांडयामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, गेल्या महिन्यात धरणाचे पाणी नदी-नाल्यात सोडण्यात आल्याने जनावरांसह पिण्याच्या प्रश्न मिटला होता, परंतू पाणी सोडून दीड महिना होऊन गेल्याने नदी नाल्यातील पाणी संपल्याने या भागातील जनावरांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या भागातील जनतेच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे नाही

(३) भोकर तालुक्यात सन २०१५-१६ च्या टंचाई कालावधीत पाणी टंचाई निवारणार्थ नवीन विंधन विहिरी ४३, विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती २५, नळ योजना विशेष दुरुस्ती १४, तात्पुरती पूरक नळ योजना ५, टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे ११ व बोअर अधिग्रहण करणे १२७, इत्यादि उपाययोजना घेऊन सदरची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यात आलेली आहेत. तसेच टंचाई निवारणार्थ भोकर तालुक्यात उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात चितगिरी एस्केपद्वारे मार्च २०१६ ते मे २०१६ पर्यंत सिता नदीत पाणी सोडण्यात आले होते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोपरगाव (जि.अहमदनगर) तालुक्यात खोकल्याच्या बनावट
औषधाची विक्री होत असल्याबाबत**

(४१) * २१०२३ श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.खवाजा बेग : सन्माननीय अन्न आणि औषध प्रशासन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोपरगाव (जि.अहमदनगर) तालुक्यात खोकल्याचे बनावट औषध तयार करून त्याची विक्री राज्यात व परराज्यात करणाऱ्या एका टोळीला अन्न व औषध प्रशासन विभागाने माहे मे, २०१६ च्या पहिल्या आठवड्यात रंगेहाथ पकडल्यानंतर सदर आरोपींनी ही कंपनी कोपरगावची असल्याची माहिती प्रशासनाला दिली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बनावट औषध निर्माण करणा-या कंपनीचे नाव अथर्व एजन्सी असून शोध पूर्ण झाला आहे काय,
- (३) असल्यास, बनावट औषध तयार करून त्याची विक्री करणाऱ्या व्यक्तींची नावे काय आहेत व त्यांच्या रहाण्याचे ठिकाण कोठे आहे याचा तपास लागला आहे काय,
- (४) तसेच अथर्व एजन्सीच्या व्यतिरिक्त अशी उत्पादन करणारी आंतरराष्ट्रीय टोळी कोणकोणत्या प्रदेशात कार्यरत आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) हे खरे नाही, तथापि बीड येथे दोन व्यक्तींवर कोडीन फॉस्फेटयुक्त औषधे व अल्प्राझोलाम घटक असलेल्या गोळ्या अवैधरीत्या साठवणूक व विक्री केल्याबाबत कारवाई करण्यात आली व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना सदरची औषधे अथर्व एजन्सी, कोपरगाव, जि. अहमदनगर यांचेकडून विना बिलाने पुरवठा झाल्याचे निष्पन्न झाले.

- (२) मे. अथर्व एजन्सी, या नावाच्या एजन्सीचा कोपरगावासह अहमदनगर जिल्ह्यात शोध घेतला असता अशा प्रकारची एजन्सी आढळून आली नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) अशी उत्पादन करणारी आंतरराष्ट्रीय टोळी आढळून आलेली नाही.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाविद्यालयांचे
ऑफलाईन मुल्यांकन झाले नसल्याबाबत

(४२) * २०१२ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.माणिकराव ठाकरे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : तारांकित प्रश्न क्रमांक १५००३ ला दिनांक २९ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कायम विनाअनुदानित तत्वावरील कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द वगळल्यावर राज्यात अन्यत्र ऑनलाईन मुल्यांकन होऊन ऑफलाईन मुल्यांकनही झाले, परंतु रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे ऑफलाईन मुल्यांकन झाले नसल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कायम हा शब्द दिनांक २६ फेब्रुवारी, २०१४ रोजी काढण्यात आला मात्र अद्यापही शासनाकडून मूल्यांकन करून अनुदान मंजूर करण्याची पूर्तता करण्यात आली नसल्याने कोकणातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांवर अन्याय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कोकणातील विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांवर अन्याय होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१), (२) व (३), रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे मुल्यांकनाचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले असून त्यावर पुढील कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई वडाळा येथे टॅकरचे सील तोडून डिझेल चोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत

(४३) * २१८८१ श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.जयवंतराव जाधव, श्री.संदिप बाजोरिया, श्री.अनिल भोसले : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई वडाळा येथे टॅकरचे सील तोडून डिझेलची चोरी करणाऱ्या दोन व्यक्तींना रेशनिंग अधिकाऱ्यांनी पकडल्याची घटना दिनांक ८ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडली हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यांत येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) वडाळा, मुंबई येथे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाचे दक्षता पथकाने धाड टाकून तपासणी केली असता, चार टॅकर मधून डिझेलची अवैद्यरितीने चोरी होत असल्याचे आढळून आल्याने आरोपी श्री. तृप्तीलाल अमरनाथ सरोज, श्री.सुरेंद्र विजय यादव व वाहतुकदार मे.श्रीकृष्णा रोडलाईनचे मालक/सर्व भागीदार, टॅकर मालक व चालक तसेच मदतनिस/क्लिनर यांचेविरुद्ध गुन्हा नोंद क्र८९/२०१६, दिनांक ७ मे, २०१६ रोजी वडाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाईत रुपये ७६,५९,२२५.५/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून, नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या दि. २३ मे, २०१६ रोजीच्या अंतरीम आदेशान्वये सदर गुन्हा नोंद प्रकरणी जप्त करण्यात आलेला टॅकर क्र.एमएच-४८-जे-३२००, एमएच-४८-जे-२१००, एमएच-०६-एक्यू-७२७७ व एमएच-४८-जे-२३०० मधील डिझेलचा साठा हा मे.राज शिपिंग एजन्सी यांना न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून डिझेलच्या साठ्याच्या रकमेचे क्षतीपूर्तीबंधपत्र घेऊन परत करण्यात यावा, असे आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी पारीत केले आहेत. सदर आदेश नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी कायम ठेवून दिनांक १७ जून, २०१६ रोजीच्या आदेशान्वये जप्त करण्यात आलेले टॅकर क्र.एमएच-४८-जे-३२००, एमएच-४८-जे-२१००, एमएच-०६-एक्यू-७२७७ व एमएच-४८-जे-२३०० ही वाहने शासन जमा करण्याचे आदेश पारीत केले आहेत.

डॉ.बी.आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट
तालुक्यात वर्ग ५ वी ची ५ तुकडीला वेतन अनुदान देण्याबाबत

(४४) * १९८३१ श्री.किरण पावसकर, श्रीमती विद्या चव्हाण : तारांकित प्रश्न क्रमांक १८१८७ ला दिनांक २९ मार्च, २०१६ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डॉ.बी.आर आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (ता.हिंगणघाट, जि.वर्धा) येथील वर्ग ५ वी च्या ५ तुकडी अनुदानास पात्र असूनही अद्याही वेतन अनुदान प्राप्त झालेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) तसेच मा. शालेय शिक्षण मंत्री यांनी अर्थसंकल्प अधिवेशन २०१६ मध्ये अनुदानास पात्र असलेल्या सर्व तुकड्या/शाळांना २० टक्के अनुदान देण्याचे सभागृहाला आश्वासित केले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने उक्त तुकडीला अनुदान देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) होय.

- (२) व (३) विहित निकषानुसार अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा/तुकड्यांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

जैवतंत्रज्ञान विषय अनुदानित करून शुल्क परतावा मिळणेबाबत

(४५) * २१७९५ श्री.सतिश चव्हाण, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, श्री.विक्रम काळे : सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात जैवतंत्रज्ञान हा अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर १०० महाविद्यालयात शिकविला जात असून ५०,००० विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, हा अभ्यासक्रम विनाअनुदानित असल्याने विद्यार्थ्यांना ३० ते ४० हजार रुपये शुल्क भरावे लागत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यापासून वंचित राहतात, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, हा अभ्यासक्रम विनाअनुदानित असल्याने व रसायने, अत्याधुनिक उपकरणे ही महाग असल्याने प्रत्येक महाविद्यालयात ती उपलब्ध होत नाहीत व विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण घेण्यास अडचणी येतात, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, जैवतंत्रज्ञान हा महत्वाचा विषय असल्याने तो अनुदानित करणेसाठी व महाविद्यालयाने आकारलेल्या शुल्काचा पुर्ण परतावा देणेसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, सदरहू शुल्काचा पुर्ण परतावा कधीपर्यंत मिळणे अपेक्षित आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विनोद तावडे : (१) अंशतः खरे आहे,

(२) अंशतः खरे आहे,

(३) खरे नाही. तथापि, ज्या महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रमाशी संबंधित सोईसुविधा उपलब्ध आहेत त्याच महाविद्यालयांना विद्यापीठामार्फत संलग्निकरण देण्यात येते.

(४) व (५) शासनाच्या दिनांक २४.०९.१९९१ च्या पत्रानुसार कॉम्प्युटर सायन्स/अभियांत्रिकी विज्ञान व तदानुषंगिक विषयही पदवी स्तरावर कायम विनाअनुदानित तत्वावर मंजूर करण्यात येतात. नवीन महाविद्यालयांच्या प्रस्तावात अथवा आस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात नवीन विद्याशाखा सुरु करण्याच्या प्रस्तावात विद्यापीठाने हे विषय दिले असल्यास ते कायम विनाअनुदानित तत्वावर आहेत असे समजावेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. यानुसार जैवतंत्रज्ञान हा विषय कायम विनाअनुदानित तत्वावर असल्याने त्यास अनुदान देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

तसेच शासनाच्या प्रचलित धोरणानुसार शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालये तसेच अकृष विद्यापीठे व त्या विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेली उपकेंद्र यामधील कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शिक्षणशास्त्र या विद्या शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ई.बी.सी) विद्यार्थ्यांना प्रवेश फी, शिक्षण फी, ग्रंथालय फी, लॅबोरेटरी फी, या बाबींची प्रतिपूर्ती केली जाते.

**बालभारतीने छापलेल्या ६ वीच्या नवीन पुस्तकातील
नकाशात असलेल्या चुकांबाबत**

(४६) * १९९४३ अॅड.निरंजन डावखरे, डॉ.(श्रीमती) नीलम गोन्हे :
सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बालभारतीने छापलेल्या ६ वीच्या नवीन पुस्तकातील सन २०१६-१७ या वर्षात अभ्यासक्रम बदलण्यात आला असून, सदर अभ्यासक्रमासाठी बालभारतीने छापलेल्या नवीन पुस्तकात, दिल्ली हे चुकीच्या ठिकाणी मौर्य काळात तर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेली काणहेरी गुंफा ही अरबी समुद्रात दाखविण्यात आल्याचे दिनांक २४ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुस्तकातील नकाशामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन मुंबई भूगोल शिक्षक संघटनेमार्फत संचालक, बालभारती, पुणे, मा.शालेय शिक्षण मंत्री तसेच प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांना दिनांक २७ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास सादर करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर नकाशामध्ये तसेच इतिहास व नागरीकशास्त्र या पुस्तकात अशा प्रकारे चुका करण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच नकाशातील दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व त्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. विनोद तावडे : (१) हे खरे आहे.

(२) व (३) इ. ६ वी च्या मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चुका दुरुस्त करून सुधारित प्रत संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, मराठी माध्यमाच्या पुस्तकातील चुका निदर्शनास आल्यानंतर इतर माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नकाशे सुधारीत करून छापण्यात आले आहेत. पुस्तकातील क्यू.आर.कोडच्या सहाय्याने पुस्तकाची सुधारीत नकाशांसह असणारी प्रत सर्वांना पाहता येत आहे. तसेच, सर्व शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांना सुधारीत नकाशा, संकेतस्थळ व क्यू.आर.कोडबाबत कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राबविण्याबाबत

(४७) * १९६७१ श्री.जयंत पाटील : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने ऐवजी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, रायगड जिल्ह्यात १३ गावात ही योजना राबविण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजने अंतर्गत सध्या ६७ योजना अपूर्ण अवस्थेत आहेत, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, या अपूर्ण असलेल्या ६७ योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) केंद्र शासनाने दिनांक २९.०६.२०१५ रोजीच्या पत्रान्वये राज्यातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पुर्ण करण्याचे निर्देश देऊन नवीन पाणीपुरवठा योजना न घेण्याचे सुचित केले आहे. त्यामुळे राज्याचे ग्रामीण नळ पाणी पुरवठ्यासाठी केंद्र शासनावर असलेले अवलंबित्व व केंद्राने नवीन पाणीपुरवठा योजनांकरिता तुरंत बंद केलेले निधी वितरण या बाबींचा विचार करून राज्य शासनाने दि.०७.०५.२०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये स्वतःचा सर्वसमावेशक असा मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर कार्यक्रम हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाव्यतिरिक्त आहे.

(२) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात १२ नवीन नळ पाणीपुरवठा योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे.

(३) व (४) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात ६७ नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत होत्या. त्यापैकी ९ पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित ५८ नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पुर्ण करणेबाबत उप अभियंता व संबंधित ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष/सचिव यांची कार्यकारी अभियंता, रायगड यांनी बैठक बोलावून सुचना दिल्या आहेत.

**वाई (ता.मुदखेड, जि.नांदेड) येथील ग्रामपंचायतीत राष्ट्रीय
पेयजल योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत**

(४८) * २२४०२ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाई (ता.मुदखेड, जि.नांदेड) येथील ग्रामपंचायतीत राष्ट्रीय पेयजल योजनेतर्गत सन २०१३ मध्ये रुपये ४८ लाख इतका निधी मंजूर झाला असून स्थानिक पाणीपुरवठा समितीचा अनागोवी कारभार व ठेकेदारांच्या मनमानीमुळे सदर योजना प्रलंबित असल्याचे माहे जून, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त योजनेत अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार व झालेल्या करारानुसार कुठलेच निकष न पाळता या योजनेचे काम संधगतीने सुरु आहे, परिणामी दुष्काळग्रस्त भाग असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी ठेकेदारावर व संबंधितांवर कारवाई करण्याबाबत तसेच सदरहू योजना त्वरित पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. बबनराव लोणीकर : (१) व (२) हे खरे नाही.

(३) सद्यस्थितीत या योजनेची उद्भव विहिर, पंपींग मशिनरी, उध्दरण नलिका इत्यादी कामे पुर्ण झाली असून, उध्दरण नलिकेमधून गावातील जुन्या टाकीला जोडून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच या योजनेची उर्वरित कामे तात्काळ पुर्ण करण्याचे निदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या कार्यालयाने संबंधित ग्रामपंचायत व ठेकेदारास दिले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण
सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.